

True way to weigh

- Electronic Weighing Scales & Systems
- Electronic Currency Counting Machines
- Electronic Fare Meters
- Home Automation

To. National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051 Dear Sir/ Madam,

### NITIRAJ ENGINEERS LTD.

CIN: L31909MH1999PLC119231 Listed on National Stock Exchange of India ISO 9001:2015 COMPANY

**CORPORATE OFFICE & WORKS :** Plot No. J-25, J-26, MIDC, Awadhan, DHULE - 424 006.(M.S.) INDIA TEL. : +91 - 2562 - 295081, 295181 E-mail : response@nitiraj.net Web Site : www.nitiraj.net

DATE: 02/03/2024

#### (Company ID: NITIRAJ **ISIN: INE439T01012)**

#### Sub: Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015") – Newspaper Advertisement.

Pursuant to Regulation 30 of the SEBI Listing Regulations, 2015, we enclose herewith a copy of Postal Ballot Notice published in English and vernacular language (Marathi) newspaper on 02<sup>nd</sup> March, 2024 in The Financial Express (English Newspaper) and Apla Maharashtra (Marathi Newspaper) informing the members inter alia about completion of dispatch of notice of postal ballot dated 29th February, 2024 and E-voting information, in respect of the Ordinary/Special Resolution for:

1.Regularisation of Mr. Pradeep Shah (DIN: 07186761), as Non-Executive Independent Directors of the company.

2.Regularisation of Mr. Gajendra Deshmukh (DIN: 10466748), as Whole -Time Executive Director of the company.

3.Addition in object clause of the company.

231140

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For and on Behalf of Board of Nitiraj Engineers Limited

**DEEPIKA DALMIYA Company Secretary** M. No A58029

REGD.OFFICE : 306 A, BHABHA BLDG., N. M. JOSHI MARG, DELISLE ROAD MUMBAI - 400 011 (M.S.) 🖀 : (022) 23094161

CHHATTISGARH 222508 Raipur : 4045448 Ambikapur : 401606 Raigarh : Bilaspur

 BRANCH OFFICES MAHARASHTRA Ahmednagar: 9168648056 2422857 Akola Aurangabad : 9372833300 244854 Buldhana

Dhule 240623 2217179 Jalgaon : Nashik 2316875 Parbhani: 9168880405

ORRISSA Berhampur :

Balangir : 09338885585 Jeypore 2224641

251572 Sambalpur : 2541598





#### जाहीर नोटीस तमाम जनतेस बँक

अँड. योगेश सुभाष शिंदे

ा, स्किम ए, गरुड कॉम्प्लेक्स, कमलाबाई शाळेसमोर, साकी रोड, धुळं मो. नं. ९४०३७६२८३४/८०८७७९८७९५ एफ.४४, पहिला मजला

### जाहीर नोटीस

<u>ष्यावश्यवादार्वां</u> कर्यकारी दंशपिकारी तथा तहसित्वार सो. शिरपूर यांवे न्यायालयार जन्म नोंद अर्ज नं. / २०२१ श्री.गोरख भिसन साळवे, रा.अहिल्यापूर ता.शिरपूर, जि.घुळे. इ.मु.गल्ली नं.७, देवपूर, जयदिंद कॉलनी, घुळे. ..... अर्जदार विराष्टर

विरूध्द म.ग्रामसेवक साो., ग्रा.प., अहिल्यापूर,

भ..समित्यवरु भाग, आ.२., आहरव्याधूर, ता.सिरपुर, जि.खुळे. ज्याअर्थी अर्जदार पांनी से कार्यकारी दंबाबिकारी तथा तहसिलदार से. सिरपुर यांने व्यायातवादा अर्जदार गोरख सिरम साळवे यादा जग्न देनांक २०/०३/१९८२ रोजी मोजे अहित्यापुर ता.शिरपुर जि.धुळे येथे

विश्वान ३०,०३७,९४८ राजा माज ऑहल्यापूर ता.सारपूर (ज.पूळ वय यांनी सहाराष्ट्र जन्म वां प्रमाणाचार्य आवास्त्रकता सक्यान्यूय अजरंता यांनी सहाराष्ट्र जन्म व मृत्यू नांदगी अधिनियम १९६९ थे कलन १३(२) स्वाअधी सदर अजर्मत कोणाचीही कहीएक हरकत अस्वत्याप अवया काही सुलाता मांवतायावा आत्मस्तारा स्वानी दिनांह ७०/०३/ २०२२ रोजी टीक संकाळी १०:३० वाजता स्वतःअगर प्राधिकून प्रतिनिधी मार्गत हजर शाहून लेखी हरकती सादर करायतात. त्यानंतर आतंक हरकतीचा विचार केला जाणार नाही, व कुणावीदी काहीएक हरक तसल्याचे गुहीत धरक सरक राज्यावत पुढीत कावराक करण्यात देख सदर आहीर नोटीस धरकाराने दिलेल्या माहिती वरून व अधिक

सदर जाहीर नोटीस पक्षकारान ।दलल ज्ञ आमच्या मार्फत प्रसिद्धीस दिली असे. शिरपूर, दिनांक- २३/०२/२०२४

अंड.संजय दिनानाथ सानफ ऑड.संजय दिनानाथ सानफ कॉलेज रोड, कोर्टाच्या गेट समोर, शिरपुर, जि.धुळे पिन-४२५४०५

NITIRAJ ENGINEERS LIMITED PHOENIX<sup>®</sup> 7rue sody to sociol CIN: L31909MH1999PLC119231 Regd. Office: 306 A, Babha Building Marg, Near Polic Station, Mumbai –400011 | Website: www.nitiraj.net Email Id: investor @nitiraj.net | Tel:, +91-2562-239060 NOTICE

अ। नगरा ाच अराराचरा धुळे, दि.१- देवपूर नकाणे रोडवरील बधिर पुनर्वसन संस्था धुळे संचलित प्रारघुनाथ केले वाक्श्रवण विकास विद्यालय येथे दि.२७ फेब्रुवारी रोजी राजभाषा दिन व दि.२८ फेब्रुवारी

रोजनावा दिन या द.२८ फेब्रुवारा रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. राजभाषा दिन व विज्ञान

Lenal III: investor initiarizen 1 Pict-441-2882-28980 Herrbes an breitry Hormof Intarjusaurto Section 108 and 110 d'ha Companies Administration Piales, 2014 auf General Cincal Hes, 142002 dated Bin April, 2020. 12202 datet Din Hes 2014 Din Ling Company III de Longaront auf Amministration Piales, 2014 auf General Cincal Hes, 142002 dated Bin April, 2020. 12202 datet Din Hes 2014 Din Ling Company III de Longaromot aut Administration Piales, 2014 auf General Cincal Hes, 142002 dated Bin April, 2020. 12202 datet De Company III de Longaro Din Ling Company III de Longaro Maria Din Herrieratine collectively referred to as MCA Cinculary, Regulation 44 of the Regulaterial Regulatore, 2012 (1220) Ling Regulations, 2015). Sectemation Regulatores (Index) and Bial Notice dated Station or in-encentem Resend). He Company has, through National Social United Dinal Bial Markoto Stations, 2015 (1220) Vide anali on Fridge, 144 Markh, 2024 to the methess selently and are designed on Polana Bial Noticolous 100 and 110 and 1100 and 1100 and

help in electronic form, and (i) Contract with RTA. If the shares are held in physical form The said notes will also be available on the Company's website or www.intexput. website or look exchange Le, Nutional Stock Exchange of India Limited a Www.nschidl.com and on the vebsite of Bigshare Service SP LL bl a https://whods.jpsharoonine.com Nutherbers are nogusated to provide him search or diseast through heveling only. The voting and by is provided by NSDL. Some of the important details negarity the evoting are provided mercarder.

Commencement of e voting period Monday, 4th March 2024 at 9:00 a.m. (IST) End of e voting period Tuesday, 2nd April 2024 (5:00 p.m. IST) Treasury, and reprint care too be in a start of the strength care too be in a start provided in the notice of the Potel balls, the said notice also contains instructions when regard to ligo moderatis for menders, holding also sing holding care care decisions (cm, who have not registred ther email addresses either with electronic (cm, who have not registred ther email addresses either with not assist and holding in the start of the start of the start of the increase that holding in the start of the start of the start of the these holding is and the start of the start of

By order of the B DATE: 02 March 2024 PLACE: MUMBAI COMPA

संमिश्र

## नंदुरबारच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे आयोडीन युक्त मीठ हे त्याचे मोठे उदाहरण आहे. आज मीडिया जेवढा संख्येने तेवढाच गुणवत्तेने

(यान २ वरुन) पाडवॉनी इलेक्ट्रिक पंप दिले, डिझेल पंप दिले, आता सातपुड्डाच्या द्व्या खोऱ्यात आणि वरपर्यंत डॉगरावर ग्रेती आहे. दूरदूर पर्यंत जंगल नाही. ते केल्हावला मिळत नव्हते म्हणून आदिवासी मियत नव्हते म्हणून आदिवासी प्रमत्य चे शिक्षक, बाहेरचे डॉ्क्टर, नर्स, कर्मचारी, असत आता बाहेरचे कोणी नाही,अपवाद वगळता सर्व आदिवासी आहेत. मग अनास्थेची जबाबदारी आदिवासी आहत. मंग अनास्थया जबाबदारा कुगाची? मीडिया आज आहे तितका ताकदवान नव्हता तरी या जिल्ह्यातील अनेक प्रथन सोडविले नोटीस जाहीरनामा चकीच

शिरपूर येथील मे.कार्यकारी दंडाधिकारी साो. तथा मे.तहसिलदार सो., यांचे कोर्टात जन्म नोंद अर्ज नं. /२०२४ भगवान ओंकार करंकाळ

जवता संख्यन तरावाच गुणवक्त मोटा असूनही जिल्हा मागासलेला आहे. दर छेई उत्पन्नात खालून पहिला. केंद्र उत्पन्नात खालून तर सर्वच यंत्रणांचे नंढुरबार मध्ये तीन तेरा वाजलेले दिसतील.

भगवान आवतः करप्रमळ, रा.हिसाळे, ता.शिरपूर, जि.धुळे. विश्वष्टद म.ग्रामसेवक साो., ग्रामपंचायत कार्यालय, हिसाळे, ..... अर्जदार

म सामसेवक साो, सामचंवायत कार्यातय, हिसाळे, ता.सिर्ग्र, कि सुळे. ज्याअधी अर्जदार यांनी म.तहसिस्तदार साो., सिरग्रुए यांचे ग्यावारवात दाखल केलेला अर्जनुसार जन्म दि. ०४/०१/१४८२ रोजे जन्म नार्व्यायत नेजे हिसाठे ता.सिरग्र कि उद्ये २० अ/०१/१४८२ जन्म न ब्रज्यू नोर्याज विधित्यम १९४६ खेल्सन ३२(२)(३) प्रागी जन्म नांचे होगेखसत अर्ज दाखल केलेला आहे. रायाअपी तामाम जन्नेत्रा हा दिसरिक थाना या नोटीसिदारे कळविष्यात देवे की, सदर अर्जास कोणाची कारीएक हरखत अस्त्यास केव्या कारी बुतामा मांडावया का अस्त्यास अर्ज दाखल केव्याचा विजांकपासून त्यांनी १० दिवसाच्या आत कार्यकारी दंडायिकारी सिरम् केव्या जायी ब्राज्या करते. अपन प्राठेकर प्रतिनिधी मोक्स देकर प्रतिका सिर्ग्रम

देनाक्यासून त्यानी १० दिवसाच्या आत कावकारी दक्षांधकारी शिरपू राखा न्यायात्यात, स्वतः अपन प्रारिष्ठक प्रतिनिधी माफेत हजर राहू-लेखी हरकती सादर कराय्यात. त्यानंतर आलेल्या हरकर्तीचा विचार केल जाणार नाही व कुणावीही काहीएक हरकत सरत्याये गृहीत धरून सद प्रतिषद दिनांक- २८/०२/२०२४, ठिकाण-

नोटीस प्रसिध्द करणार संबंधित अर्जदार कोर्टाना शिक्का

जाहीर नोटीस जाहीर नोंटीस प्राय त्याप्त पर पा राजवात आपि गोठीगंदर व्यापियान से थे गोठीगंदर व्यापियान से थे गोठीगंदर व्यापियान से थे गिजना के गोठी प्राय के गोठी प्राय त्याप्त राजवार 10 कर गोठी प्राय त्याप्त राजवार 10 कर गोठी प्राय त्याप्त राजवार व्याप्त राजवार गोठीगं प्राय त्याप्त राजवार प्राय त्याप्त व्याप्त व्याप्त त्याप्त प्राय त्याप्त व्याप्त व्याप्त त्याप्त गोती प्राय त्याप्त व्याप्त त्याप्त त्याप्त गोती प्राय त्याप्त व्याप्त व्याप्त त्याप्त गोती प्राय त्याप्त व्याप्त व्याप्त त्याप्त गोती गाठी गाउी प्राय क्याप्त व्याप्त व्याप्त त्याप्त गोती गाठी गाउी प्राय क्या क्याप्त त्याप्त त्याप्त गाउी गाउी प्राय क्याप्त क्याप्त त्याप्त त्याप्त गाउी गाउी प्राय क्या क्याप्त त्याप्त त्याप्त गाउी गाउी प्राय क्या क्याप्त त्याप्त त्याप्त त्याप्त गाउी गाउत्य त्यापात त्यापात क्यापात क्यापात क्यापाल क्यापात गाउ प्राय क्यापात क्या

माहिता च जार-प्रसिद्धीत दिले असे. युळे २९/०२/२०२४ ॲड.कृष्णकुमार सी. मोरे

टायटल व्हेरिफिकेशनसाठी जाहीर नोंटीस जाहीर नोटीस

तराा चाखला चेन्यात येईल व आगचे अशि त्यांचा खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारच

र्षानरार फाजापाहा प्राण्यसहा प्रक हरकरा आभवेवर बंधनकारक अराणार -सदरची नोटीस पक्षकाराने दिलं माहितीवक्तन व सांगणेवक्तन आमचे म प्रसिध्दीस दिली असे.

मो.९९२२८२८८८३, ७४९९९९८९५५	मो.९९२२८२८८८३, ७४९९९९८९५५	धुळे ता. जि. धुळे. मो.नं.९६२३४८०५६७	रा.बी/१२, भन्साली प्लाझा, नगरपट्टी, धुळे मो. नं. ९८२२८५२६५०.
जाहीर		जाहीर	
धुळे येथील मा.दिवाणी न्यायाधिः	श सो व.स्तर यांचे न्यायालयात दि.कि.अर्ज क्र.२९२/२०२४	शिरपूर येथील मे.सिव्हील जज्ज्	दिवाणी कि.अर्ज नं.१८७/२०२३
योव अठतुत ही एक्सेव कायदेशीए वारस असून नियासलीय व इस कामालांडी वारवल्य राजाती में त्याराजाने पुरीक्ष में त्याराजाने पुरीक्ष के दि २५ / ०४ / २०२४ ही निश्चित केली जाहे. 1 कोर संबंधीतांना कडायेम्यात देशे की, वयासर जातरिवा सा, कारा कर्ष में दे आने का जातरिवा सा, कारा कर्ष में दे आने का वेदेश वारावारी हो हरका जाते ना देवे काणानी है काहि हरका जाते ना देवे काणानी है काहि हरका जाते ना कार्यवा सा कार्या का कार्या कार्या का	प्र मुझे, ता.जि. मुझे, तलुक्म, ता.सिरपूर, जि. मुझे, तं.३ करीता अ.पा.क. आई न्हणून) यार्डजन्ब, अर्जदार पु. ६. १२/१२/२०२३	3-3) मणित केलास भरतो, ग.४,/०२, विद्यु लिस केला भरतो, ग.४,/०२, विद्यु लिस केला, ए.८.ठाने, माराव्य क्रिकेच्यु लिस केला, ए.८.ठाने, महावाय पता- विद्याला प्रदान कर्षेत्री मार्ग्रे, मार्टन दिवाला प्रदीन, मदावाया पता- विद्याला प्रदान विद्याला प्रदीन, मार्ग्रे व्याव्यों कार्युत, या प्रदीन, मार्ग्रे, व्याव्यों कार्युत, मार्ग्रे, मार्र्रे, मार्ग्रे, मार्ग्रे, मार्ग्रे, मार्र्रे, मार्ग्रे, मार्र्रे, मार्र्रे, मार्र्रे, मार्ग्रे, मार्र्रे, मार्र्र, मार्र्रे, मार्र्रे, म	जमते केंद्रव प्रारंत
जाहीर	नोटीस नि.६	जाहीर	नोटीस
धुळे येथील मा.सिव्हील जज्ज र १) निलाबाई भिमसिंग गिरासे, रा.तन्हात २) विठ्ठल छोटूसिंग गिरासे, रा.तन्हाती,	दिवाणी कि.अर्ज क.२५३/२०२३ नि.नं.६ चौ.ता.९३/०३/२०२३ डी, ता.शिरपुर, जि.धुळे. ता.शिरपुर, जि.धुळे.	मे.दिवाणी न्यायाधीश साो. कनिष्ठ प्रदीप आसाराम पाटील व.३. विरूभ्द कोणीही नाही	<u>उ स्तर</u> शिरपूर यांचे न्यायालयात दि.कि.अर्ज नं.९०२/२०२४ अर्जदार 
३) अश्विनी गोपालसिंग गिरासे, रा.टेमर ७) जवश्री रागाधान राजपूरा, रा.तलवाडे खु., ता.जि.नंदुरबार. <b>विरूध्द</b>	अर्जदार		दार नं.१ ते ३ हेच मयताचे कायदेशीर
भिमसिंग शेनपड़ू गिरासे, मयताचा पसा- मृत्यू ति.२१/१२/२००० उच्याअर्थी अर्जदार नं.१ यांचे पती भिमसिंग शेनपडू गिरासे हे दि. २१/१२/२ मयत झालेले आहे. मयतास अर्थदार नं.१	मयत 1 व अर्जदार नं.२ ते ४ यांचे आजोबा नामे ००० रोजी मौजे निकुंमे, ता.जि.धुळे येथे ते ४ हेच कायदेशीर वारस आहेत. म्हणून	२ प्रमाणे वारसाचे प्रमाणपत्र मिळण्य केलेला आहे.	ाबाबत अर्ज मे.न्यायालयात दाखल जनतेला कळविण्यात येते की, तमाम रावा व्यतिरिक्त जे कोणी कायदेशीर

अधिक्षक दिवाणी न्यासाल्य

भावन सालेने कोछे, सवासा अपदेश में 1 व रूप भावना. उर्वला संगों को को प्रेलेश साठी सामाप्रक करना 5 ग्रान्ते सामाप्र मामाफल निक्लेक्शन उर्वल में न्यावास्तात ताली सावल केलेता कारे. लासाउंची मा मेरोसीने सामाप्र कालतेकी कार्की प्राया के साता कि न्यानेकी बरांत मदाया था अवदारायातारत्वा के कांगा कायदशार वारस अत्तातित्व यानी भे-व्यावास्तात है गिरीत प्रतिस् झातावारापूर 20 स्वाताया का कारण दि. 21/ 02/ 2028 की डिक सवाजी १०.30 वाप्रता दरा. वारण प्राविहता तीलीची मामाज सात्रा लेखा हि कार्य कार्या प्रावा प्रदेश के जीताया का सात्रि वार्या के सात्रा वा आपति अवदेशाय व्यातिश्व दूरसे कोणी वारस ताडी, असे तुरीत सरपाता देशने प्रवार का स्वार ने म्याद कार्या की मार्य अवदार साती केली पुराया वेष्ट्र बाया के वार्य अद्राया व्यातीस्त्रिया दूरसे कोणीय वारस ताडी, असे तुरीत सरपाता देशने वेर्डक नामांक आक्राल हरूलीति मिधर केवा नामाय ताही. थे तुरीत हरणाता देशने गरू.. लामतर आलल्गा इरकतीषा निषार केला जाणार नाही. मे.४थे स साो., क.स्तर धुळे, जि.धुळे यांथे आदेशायरुन प्रसिध्दीस दिली असे आदेशावरून कोर्टाचा शिक्वा

जाहीर नोटीस

तमाम जनतेस, तसेब वित्तीय संस्था, बँका, पतसंस्था, इत सरकारी, निमसरकारी, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन उदयोग राज्य औदयोगिक विकास महामंडळ, जिल्हायिकारी, प्रांत अधिकारी, पुछे, तहसिलदार शिंदखेडा बगेरे संबंधीतांना था जाहीर नोटीसद्वारे क का विज्ञीम गंग भाग, महारा गरी, धुळे, तहसि

3

में से वागते दे सा प्रिंटवर्क कि पूरं के योती सा एन पंतर राष्ट्रण डेव १ दे 21 जार, जातार ८ स. 2, 4 दे वे कै 0, 0, 4 जार वाली चलुमिमा खालीलप्रमांग युर्वन-तर्प : 4, 4, पिकेस - को वाळी ना जाती प्रदुद्ध दिवार - वर 2, 4, उत्तरेव-पर : 4, 4, भीम्सम - को वाळी ना जाती प्रदुद्ध दिवार - वर 2, 4, उत्तरेव-पर : 4, 4, भीम्सम चहीं सोती तराजनी ही 1 भी , अभिमन कालु चार्टल, 2) मिलिम कु छ्या दीन्द्र प्रे वी या राष्ट्र प्राप्त मार्क्षेय प्रोता हो 1 भी , अभिमन कालु चार्टल, 2) बार्व्या के स्वर्ग , दिनुष्टि छुले सिर्पट कर्जनां के ही व्यावयाक्लु व्याव्या ताले, कल्फे, उपनेगांत वहींकोणिर्जित आहे, चरल्सी केरजनीन ही व्यावयाक्लु कार्याता का दिन्द्र कि तिद्धे के ति राष्ट्रे के वाल भर 20 भार 19 रहा के वाला के दिन्दा वियालपाली आपनला छोने पहला सी तिराष्ट्र कि एन 54 इसे वाला अपन वाले केरली आंक्स कींकल्यन से के अंतर 4% थे कलान 1, 15 का यांचा तरहुवीनुसार केरोनीचा सालकांगी कंपनीने दि, 0 / 0.2 / 20 २४ रोजी तोट्यालाकी केरली आहे. व्यादर पर वार्जन केरेल्या से राज्य मेनीनांदर्भती तरकारा दिवार जाने के प्राप्ता कंपनी वांध्येदा कारण्या होत दिने तिकलालीबाल कोजावी केरली आहे. व्यावरा राष्ट्र सार वार्जन केरला, अद्यावारादल, तीज, हिन, विरह केंट कारावा दिवारणाती व्यावरा, तार्ज, तांची, तिकलातिकाला की तार्की आगते. वार्या तर सार्जन केरला, अंतर कारण्य तिकार कोजादी कारणाती केरली आहे. वाराव से तीय, जारा, बांसि क्राय्ती कार्या देवारा, तोने तीन, हिन्द किर केंद की व्यावया क्या के स्वाला केंदनी वार्थद्वा के स्वाला, सुवाय, आहंत, कोंती तार्या साता केरली केरली कारो. मौजे वाघोदे ता.शिंदखेडा जि.धुळे येथील गट नं.४४ एकूण क्षेत्र १ हे ५३

व्यवहार जस सीदा, करार, बॉस्स, अदलाबदल, लॉज, लिन, लिंदर, अंक लासलम भोडोटटा, वारसदा, बुलवार, मुख्या, संदिया, दोहरा, बोन, टॉन, पाएज, आस्त्रण, जाती, कुछ, कोरोबिकी, न्यातिक व हरार प्रकारणे, अवसा पुनिसंपहनाबासन प्रकरण, प्रस्तात अध्या दार कोरणताही परकरणाई कि कार्रिकार कार्रातात तर तानी ही नोटीस प्रसिद्ध बाल्यायातृन १९ दिस्ताच्या आत केंद्र आनंद एस. जान्द्रेस, २३.२१ नोटीस प्रसिद्ध बाल्यायातृन १९ दिस्ताच्या आत केंद्र आनंद एस. जान्द्रेस, २३.२१ हत्वाली, सुदेध प्रयाद, १९५ व्या दिस्तान्सरा आतेल्या हत्वली लेखी पुरावानीशिवास केतरेक्या हत्वली देखीन विपारात केरल्या जालाम ताहित सानी संदर्भ यात्रेस, तालेस देलेल्या हत्वली देखीन विपारात केरल्या जालाम ताहित सानी संदर्भ यात्रेस, तालेस देलेल्या हत्वली देखीन विपारात केरल्या जालाम ताला साल्या क्राल्या क्राल्या क्राल्या आतंक्या के साल हरकती देखील विचारत केतरवा जागार नाहीत यानी नोंद प्रयती. तरेख दिलेखन सुद्रतीत कोगायी हो जागती हर राजन आयास पर देश तराजनी आग के शेल कंपनी करेदी कल्पाता कोगायी ही काहीते हरकत नाही, तरेख सहर निजजनीयी करेखी पा बराता पूर्ण करतीन यानी नोंद प्रयति. सदर नेदीक आगके अतिल कंपनी पा करेखी पा बराता पूर्ण करतीन यानी नोंद प्रयति. सदर नेदीक आगके अतिल कंपनी पा वाहिती स्वरूप साणितवास्वरून आपराधार्त्यक आगके भावते प्रतिवर्धन दिवी अत्ते. वेलेग्रेमाण जाहीन नोंदीस अत्ते. खुढे, हि.०५/६०//६२/२०१८

ॲड.आनंद एस.जगदेव

- २१/ब, तथागत बिर्ल्डींग, चंदन नगर, डॉ.आंबेडकर हायस्कूल जवळ, देवपूर, धुळे. मोबा.नं.९४२२२८८६२८, ९५८८४०९९४०


**उार्टिए नोटिएरा** लगा लोकां या जाहैत मोर्टेनीने जाविया को की मांगे लिखे ता. कि पूछ व्याप्ता संत ग्रंद २ . १७३/१९४ व के ता. ता. २७ २४ ७ मा. भावना म पूछ व्याप्त संत के प्राप्त के लोननी के जाविया प्राप्तों. की प्राप्ती के प्राप्ती के लोननी के जाविया प्राप्तों. की प्राप्ती के प्राप्ती के लोननी के प्राप्ति साख्य स्वयद - वरीर ७ वानी नाहुत साख्य स्वयद - वरीर ७ वानी नाहुत का स्वय स्वयद - वरीर ७ वानी नाही ता कार्य्य सालकीये बेहन ता. ७ ३ २० व्यार ति जावानी हिता कार्य स्वतियां की क्या साहे. जास्य वीतिस्वानी स्वल्ती किवा ना हित्व कार्याता व्याहा त्यार, व्यार, व्यार, व्यार, व्यार, कार्य, त्या व्यवहार त्यार प्राप्त, हितवर्ष, प् कार्यना ताह, क्यार ता विद्य कार्या कार्यना ताह प्रवत्ता विद्य सावियात्वा हे दिसांके आत योथ वा कार्यदायांका तालवात त्यात्वा क्यार्या वार्याता तालात ताली तातीया वियार कार्या वार्याता ता व्यात्वा तालवाता व्यत्वाती वियार के ता जाता तालवाता वार्याती सिक्यम देवरा वार्याता तालवाता कार्याता विवार के सावजाता ता वाय्यता ने कार्याता क्यार्याता कार्याता ता वाय्यता ने क्या के सावया का स्वार्याता ता वाय्यता क्यार्या वायता तात्वाया कार्या कार्याता वार्यता क्यार्याता कार्याता कार्याता ता वाय्यता कार्याता कार्याता कार्या कार्याता ता वाय्यता कार्याता कार्याता कार्या कार्याता कार्याता कार्याता कार्याता ता वाय्यता कार्याता कार्या कार्या कार्याता कार्या कार्या कार्याता कार्या तात्वाया कार्याता कार्याता वायता कार्याता कार्याता कार्याताता ता वायता के ता वार्याता तिक्या कार्या कार् भंगवनारक राष्ट्राता यहाँ, याती में रयाती, कारले, परिसारतित :- माते युके ता हिंन, युक्रे योति प्रविश्वासीत स. सं. ५९ रवींट में, २७ से वेड १/२ प्राया २४ ३८, जी ... में, वार्थ्य २४ १/२ प्राया २४ ३८, जी ... में, वार्थ्य भंगी स्थलन राष्ट्री युद्ध ५६ मी. स्व रार्थ्य स्थित नार्थ्य स्थान्त्र भंगों के रार्थ्य हिंदन प्राया प्रतिश्व में के राष्ट्र दिक्रमा राष्ट्र में ३६, उत्तर राष्ट्री मं अब बाद वार्थ्य में सेन अधिक रीक्रमी के वार्थित में क्रांक्य नार्थक में २४ १८, उत्तर राष्ट्री मं

धुळे.विनांकः ०१/०३/२०२४ ॲड.विजय म.मोरे

सी, च.कु.से, चेत्रजुवा, सा.सिरपूर, जि.मुळे. वंसी, अंता व अर्जदार मं.३ करीता अ.पा.क. आई म्हणून) डील सुपंशी, य कॉलेज मार्केट पार्टजवळ, कार्जदार कार्जदार सी (मपा), गुप्यू सि.१२/१२/२२)	2) खुंख भारत पार्टम (भारत),) कोकोलमा ते गुंख पार्टम, न) दिश्यों मुख्य कुल्ली,
ब मयत	विसम्प
गर यांनी उपरोक्त न्यायालयात के.अरूण सुर्यवंशी (मयत)	कोणीही नाही जाबदेणार
देशीर वारस असून तसा वारस दाखला हा खाजगी, शासकीय-	मदन दिलाल पार्टील, मयताचा पत्ता– विखरण खु., ता.शिरपूर, जि.धुळे
ासाठी आवश्यक असल्याने तसा वारस दाखल मिळणेसाठी	मृत्यू दि.२६/१७/२०२३ मयत
र्ज दाखल केला आहे	ज्याअर्थी अर्जदार नं.१ यांचे वडील अर्जदार नं. २–अ वांचे सासरे, अर्जदार नं. २–ब, २–क व अर्जदार नं. ३–अ ते ३–क यांचे आजोबा नामे मदन दिलाल पाटील हे दि. २६ / १० / २०१३ रोजी मौजे विखरण
ालयाने पूढील चौकशीचे कामकाज चालविणेकरता पुढील चौ.	अजदार न. ३–अ त ३–क याच आजाबा नाम मदन। दलाल पाटाल हा द. २६/ २०/ २०१३ राजा माज ावखरण च ता.शिरपुर, जि.मुळे बेबे मबत झालेले आहे. मबतास अर्जदार हेच काबदेशीर वारस आहेत. म्हणून अर्जदार
रेचत केली आहे. त्याअर्थी तमाम जनतेस, हितसिंतक, वारस,	यांनी बॉम्बे रेन्युलेशन अधिनियमाच्या कलम २ प्रमाणे वारसाचे प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्ज मे.न्यायालयात त्यांनी
। येते की, याबाबत काही वाद असल्यास धुळे येथील मे.दिवाणी	दाखल केलेला आहे.
र्ट नं.८ यांचे न्यायालयात उक्त निश्चित तारखेरा वा तत्पुर्वी	त्याअर्थी या नोटीशीने तमाम जनतेला वळविण्यात येते की, तमाम जनतेपैकी वरील मयताचे या
वावी त्याअर्थी मे. कोर्टाने दिलेल्या व निश्चित केलेल्या तारखे	अर्जदारांव्यतिरिक्त जे कोणी कायदेशीर वारस असतील त्यानी मे.न्यायालवात ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून
रकत आली नाही तर सदर अर्जाचे कामकाज पूर्ण करण्यात	३० दिवसाच्या आल अगर दि. ३०/३/२०२४ रोजी तिक सकाळी १०.३० वाजला स्वतः अगर प्राधिकृत प्रतिनीधीमार्थल हजर चहन लेखी हरकरी सादर कराव्यात अन्यचा सदरील अर्जदात्तच्या तोंखी लेखी पुरावा घेवून
रीची कोणतीही दखल घेतली जाणार नाही.	प्रातनाथामाणत हजर शहून लखा हरवाता सादर कराव्यात अन्यया संदशल अज्यत्वच्य्या ताढा लखा पुराया प्रपून त्या आधाने अर्जनांग व्यतिनिकन तुब्दने कोणीच वाजम नाही, असे गुहीन धन्ययान येवून मयनाचे वाजम प्रहाजन
दिगांक- <u>१५/</u> ०२/२०२४	वारसांचे प्रमाणपत्र अर्जदार यांनी केलेल्या मागणीप्रमाणे देण्यात वेईल, त्यानंतर आलेल्या हरकर्तीचा विचार केला
आदेशावरून	जाणार नाही. मे.दिवाणी न्वायाधीश स्तो., क.स्तर, शिरपुर, जि.थुळे यांचे आदेशावरून प्रसिध्दीस दिली असे.
त (कोटांगा) अधिक्षक स्तर, धुळे <sup>(शाका)</sup> मे.दिवाणी न्यायालय साो.व.स्तर, धुळे	कविए जिसीक की होगा वरा अधिसक
स्तर, धुळे 🕅का मे.दिवाणी न्यायालय साो.व.स्तर, धुळे	दिवाणी न्यायालय, झिरपुर शिक्ता दिवाणी न्यायालय, झिरपुर
जाहीर नोटीस नि.६	जाहीर नोटीस
डील जज्ज साो., ज्यूनी.डिव्ही.यांचे कोर्टात	मे.दिवाणी न्यायाधीश स्रो. कनिष्ठ स्तर शिरपुर यांचे न्यायालयात
दिवाणी कि.अर्ज क.२५३/२०२३	दि.कि.अर्ज नं.१०२/२०२४
नि.नं.६ चौ.ता.१३/०३/२०२३	प्रदीप आसाराम पाटील व.३ अर्जदार
गिरासे, रा.त-हाडी, ता.शिरपुर, जि.धुळे.	
रासे. रा.तन्हाडी. ता.शिरपर. जि.धळे.	विकथ्द
	कोणीही नाही
रासे, रा.तन्हाडी, ता.शिरपूर, जि.धुळे. ग गिरासे, रा.टेमलाय, ता.शिंदखेडा, जि.धुळे. ग्जपूरा,	कोणीही नाही ज्याअर्थी अर्जतार नं १ ते ३ यांचे वडील नामे– आसाराम दौलत
ग गिरासे, रा.टेमलाय, ता.शिंदखेडा, जि.धुळे. ग्जपूत,	कोणीही नाही
ग गिरासे, रा.टेमलाय, ता.शिंदखेडा, जि.धुळे. ाजपूरा,	कोणीही नाही ज्याअर्थी अर्जतार नं १ ते ३ यांचे वडील नामे– आसाराम दौलत
ग गिरासे, रा.टेमलाय, ता.रिंदिखेडॉ, जि.धुळे. ाजपूरा, ब.नंदुरबार <b>अर्जदार</b> 	कोणीही नाही ज्याअर्थी अर्जतार नं १ ते ३ यांचे व्रद्रील नामे- आसाराम तौलत पाटील हे दि.१६/०५/२०२३ रोजी मौजे- खद्रे खु. पाथडें ता.शिरपुर जि.पुळे येथे मयत झालेते आहेत. अर्जदार नं.१ ते ३ हेष मयताचे कायदेशीर
ग गिरासे, रा.टेमलाय, ता.शिंदखेडॉ, जि.धुळे. ान्पूरा, . तंदुरबार अर्जवार ते, मयताचा पत्ता– निकुंमे, ता.जि.धुळे	कोणीही नाही ज्याअर्थी अर्जतार नं १ ते ३ यांचे व्रदील नामे- आसाराम तौलत पाटील हे दि.१६/०५/२०२३ रोजी मौजे- खद्रे खु. पायर्डे ता.शिरपुर जि.खूरे येथे मयत झालेते आहेत. अर्जदार नं, १ ते ३ हेष मयतांचे कायदेशी वारस आहेत. स्टूजा अर्जदार यांची बांसे पेरोक्षेत व्यविनियमाच्या कलम
ग गिरासे, रा.टेमलाय, ता.सिंदखेडां, जि.खुळे. ान्तुरुपार अर्जदार इ.नंदुरवार हे, मयताचा पत्ता– निकुंभे, ता.जि.खुळे ००० मयत	कोणीही नाही ज्याआर्थी आर्जराप नं 9 ते 3 ग्रांचे व्रजील नामे- आसासाम तौलन पाटील हे दि.१६/०५/२०२३ रोजी मौजे- खदे खु. पायडे ता.शिरपुर जि.धुळे येये मयत झालेते आहेत. अर्जदार नं 1, 9 दे हेव मयताचे कावदेशीए वारस आहेत. म्हणून अर्जदार यांनी बॉम्वे रेपुलेशन अधिनियमाच्या कलम २ प्रमाणे वारसाध प्रमाणपत निष्क्रयाबाबत अजे ने.यादायाता दाखल
ग गिरतसे, रा.टेग्लाय, ता.सिंदखेठा, जि.धुळे. ाज्यूरा, अर्जदार तं नुरयार अर्जदार ते, मयताचा पत्ता- गिकुंभे, ता.जि.धुळे त. मयत ००० मयत १ न , याचे पत्ती व अर्जदार मं, २ ते थ्याचे आजोबा नामे	कोणीदी नाही ज्याडाधी अर्जराव नं भ ने ३ शांचे क्रसिन माने- आगामा रोजन पाटील हे दि.१६/०५/२०२३ रोजी मौजे- खद्रे खु. पाथर्डे ता.शिरपुर जि.धूळे येथे मयत झालेले आहेत. अर्जरात नं. १ ३ हेष मयताथे कार्यश्रीश यारस आहेत. न्यून अर्जरार रोगी नांचे 'सुरोलना अधिमियामाया करान २ प्रमाणे वारसाचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज मे.न्यायातयात दाखल केलेता आहे.
ग भिराले, गा. रेंग्लस ग्र., गा. प्रेंग्लसे ग्रं, जि. पुळे. इ. नंदुरबार अर्जदार ते, मयताचा पत्ता- निजुंभे, ता.जि. युळे  क्व तर नं, श यांचे पती व अर्जदार मं.२ ते ६ यांचे आजीवा नामे दि, २३/१२/२१ रेज्य जीजी मौजे निजुर्भ, ता.जि. सुळे वेये दि, २३/१२/२१ रेज्यों जी मौजे निजुर्भ, ता.जि. सुळे वेये	कोणीही नाही ज्याअर्थी अर्जतार नं ९ ते ३ यांचे व्रतील नामे- आपसंता तौलन पाटील हे दि.१६/०५/२०२३ रोजी मौजे- खद्रे खु: आपसंत ताहीरापू जि.धूळे येथे मयत झालेते आहेत. अर्जदार नं, १९ ३ हेष मयताचे कादशेगीर वारस आहेत. न्यून अर्जदार यांगी वामें पेरालेशन अधिनियामाय्या कला ३ प्रमाणे वारसाचे प्रमाणपत्र मिळण्याबास्त अर्ज मे.न्यायातचात दाखस कोलेता आहे. व्याअर्थी या नोटीशने तमाम जनतेला कळविण्यात येते की, तमाम
ग फिरसे, त.टेस्तमा, ला.सिंदखेश, जि. पुछे. ग्लंडुसार अजर्यदार  ते, मंदुसार म्वस त	कोणीदी नाही 
ग फिलहे, त्य देशनाव, ता.सिंहदबंग, जि. पुछे. ान्नपुर. । तंनुदार अर्जदार ने, तवातावा रत्ता- नितुषे, ता.जि. पुछे त. स. ता.जि. पुछे म्वस्त त. स. वी. पती त अर्दात्त नं ते थे आंचे जात्वील नामे ह. २१२ २१२ २४ २००० ठेती तोने विशुषे, नाति, पुछे वेषे त अर्जदार नं ते से इन्दे व अर्दावेशी रात्ता आहेत. म्वगुष त अर्जदार नं ते ने हे क आरदेवीरा रात्ता आहेत. म्वगुष	कोणीही नाही ज्याअर्थी अर्जतार नं १ ते ३ यांचे यदील नामे- आपसमाम तौलन पाटील हे दि.१६/०५/२०२३ रोजी मौजे- खद्रे खु पाथंडें ता.शिरपुर जि.धूळे येथे मयत झालेते आहेत. अर्जदार नं, ते ३ हेव मयताचे कारदेशीए वारस आहेत. तरपुन अर्जदार यांने नियांने रोतुलेशन अधियियाम्याय कलन २ प्रमाणे वारसाचे प्रमाणपत्र मिळण्याबाहत अर्ज मे.च्यायालयात दाखल केलेला आहे. खाआर्थी यां नोटीसने तमाम जनतेला कळविण्यात येते की, तमाम जनतेंकी वरील मयताचे या अर्जदारामा यतिसिरत जे कोणी कारदेशील बारपा अराती लग्दा नी. गे.चायातचात ही नोटीरा प्रति खा क्राव्यापाए २०
ग फिरसे, त.टेस्तमा, ला.सिंदखेश, जि. पुछे. ग्लंडुसार अजर्यदार  ते, मंदुसार म्वस त	कोणीदी नाही 

दिवसाच्या आत आगर दि.१५/०३/२०२४ रोजी ठीक सकाळी १०:०० वाजला स्वत: अपण प्रिष्ठिक प्रतिनिधी मार्फत इजर प्राप्ट तेलेश हरावा पेडज-सादर कराव्यात. अन्यंश मदरील अर्जदाराच्या तोंडी, तेलेशे पुरावा पेडजन त्या आधारे अर्जदारा व्यतिशिक्त दूसरे कोणीही वारस नाही असे गृहीत धरण्यात देजन-, मदातो बारस स्पूरणून वारसांचे मुणायाय अर्जदार योगी केलंज्या मार्गणांप्रमाण देण्यात येइंत. त्यानंतरा आतंत्या हरकतींचा विवार केला जाणार नाही. मेंद्रवाणी व्यायाशिश कनिड स्तर शिरपूर, जि.धुळे वांचे आदेशावरून प्रसिद्धति दिली असे. सही∕-कनिष्ठ लिपीक सहा/-कोटांगा सहा. अधिक्षक शिका दिवाणी न्यायालय, शिरपुर

दिवाणी न्यायालय, जिरपर



पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३

हाराष्ट पोलीस शिपार्ड (सेवा प्रवेश) नियम २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनाक २३/०६/२०२२ च्या सेवाप्रवेश ू लेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक नदुरबार याचे अस्थापनेवरील पोलीस शिपाई याची रिक्त असलेली १५११ पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४ या कालावधीत स्विकारण्यात येतील. ह्या बाबतची सविस्तर माहिली policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या सकेल स्थळावर उमेदवाराच्या माहिलीकरिला प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- जमेदवारास पोलीस अधीक्षक नदरबार याच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई व पदासाती ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
- . उमेदवार एका पदाकरिता संपर्ण महाराष्ट राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो उमेदवाराने चकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्व होईल
- पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गणाची शारिरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलिस घटकांमध्य लेखी परीक्षा एकाच दिवझी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जटाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- भरती प्रक्रियोग प्रथम नाराणि प्रथम आत्मर आत्मरा श्रेष्ठ नाराम. भरती प्रक्रियोग्य प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण सिळविणारे वेदेवतार्ममूम संबेधित प्रयांमधीत जाहिराता दितरेव्या रित्त पदाच्या ९.९० प्रमाणात उमेदवारांची ९०० गुणांची तेखी परीक्षा घेण्यात येईत, उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अन्वियार्थ आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले ٠ उमेदवार अपात्र समजण्यात येतील
- सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनव आवेदन अर्ज भरावा. .
- शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली शारारेल यात्रणा व लक्षा चायणा यामध्य मंसूद कलत्या दोना निकारियां गाठाताच्या जायार उभदवारामधून एक पुणवता यादा तयार कला जाईल. तालुरत्या निवडसुचीमध्ये समावेश झालेल्या उभेदवारांचीच मूळ कामदपत्रे पडताळणी करण्यात येईल. कामदम पडताळणीत पा उत्तरत्या उमेदवाराचा निवडसुचीमध्य सार्वावरे कता जाईल. निवडसुचीतीत उभदिवारांची निवड तालुरती (Provisional selec tion) असेल. शारीरिक चाचणी व लेखी चायणी यामध्ये मिळालेल्या गुणांहचे एकत्रिकरण केल्पानंतर गृह विभाग झासव निर्णय रि. १०/ १२/२०२० नसार अंतिम गणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
- पोतीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/ कागदपत्रे, सामाजिक व समातर आरक्षणाबाबतची माहिली, परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिली, अर्ज सादर करण्याचा दिनाक व वेळ . च पातार आर्यानावाराज गाला, राखा सुरू आपरा एक आपरा एक तिर्प करपानावाराज गाला, अन तिर्प र पराजा राखा च पाठ आणि उमेदयारांते सिरसर सुचना Dicerecuritment2024 mahait.org या संतेनस्वाज सिदल्या सविस्तर जाहिरातीच्छा उपलब्ध शहेत. सरस्ट् जाहिरात उमेदयारांनी काळजीपूर्वक षाच्या, समजून घ्यायी, तसेच सामाजिक, स्वांगर आराध्य अनायांवरीत उपलब्ध पहांच्या १ टक्के आरंक्षित जागा विचारात पेडन रिक्त पदांचावत्त्री स्वात्रज्ञवा करावी. य त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पढतीने आवेटन अर्ज साटर करावेत.
- भक्षतांग जावकेन जज तावर कराकत. भरती प्रक्रियेदरम्यान झारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास-त्यास भरती प्रक्रियेतून बाट ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकटा निज्ञित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
- उमेदवारानी सकेतस्थळावर जावून आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खल्या प्रवर्गात (Unreserved) अर्ज करू शकतात. परंत प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत
- रील आरक्षणासंदर्भात शासनाने या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमाक २८३०६/२०१७ बाबत पदोन्नती होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन शहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित यांचिका कमांक १७५/ २०१८ व इतर संलग्न यांचिकांमध्ये दिनांक २७/०६/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या यांचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन शहून रिवल पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिवल पदाच्या . संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानसार नियक्ती अधिकारी याना पदे भरण्याचा अधिकार आहे.

दिनाची माहिती हर्षवर्धन पाटील व प्रितेश जाधव यांनी दिली यावेळी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

रक्तदान हेच

सर्वश्रेष्ठ दान

ब्लॉक नं.आर/२,रूम नं.१, कुमारनगर, साक्री रोड,धुळे. मो.९९२२८२८८३, ७४२९९९८८९५

प्राय जनवे सा रायदत गाईन जेनेक्रीयुक कली-प्राज्य के ले. गोर युव के वेश सा रायदत गाईन गोर युव के वेश सा रायदत गाईन यहा कि सार्ट में, प्र य पहुला के 200 जी. गोर प्राय के 200 जी. में रख्या नगीर यहा के 200 जी. मा रख्या नगीर वहां की 200 जी. मा रख्या के रायदत में की प्राय के 200 जी. मा रख्या के रायदत में त्या की साम रायद में प्राय के रायदे न नहीं के प्राय के व्यक्ति कि किस्तीमा आपके वातीरवा को मी किस्तारी मा रायदिन गोरी आपत नगर, मालेका के युद्ध मोकी वा व्यक्त मांग की लाइ प्रायम के देश के प्राय के प्राय के प्राय के व्यक्ति मा रायदिन नार्यना के साम रायदा के साम रायदा के प्रायम के वी का की साम रायदा के साम प्रायम के वी का की साम रायदा के साम प्रायम के की का प्राय की की प्राय की प्राय मा रायदा की जा रायदाने मा राय मा रायदान की की का प्राय की की प्राय की प्राय का राय मा रायदान की की प्राय की साम राय राय मा रायदान की की प्राय की साम रायदा गिळकतीत कोणाचेही कोणरवाही रवरुपाचे जसे सौंदा, करार, बक्षीस, अदलाबदल, गहाण, लिज, लिन, लिव्ह ॲण्ड लायसन्स, जला नारा, करण, क्यान, अंदान, अंदान, अंदान, प्रत्यालावर, सुव्या, सिंद, सिंद, केंद्र केंद्र का स्वात्माल्य, नार्थ्वाद्र, सेत्रे, क्रांभ्या, वार्थ्वा क्यान, वार्थ्वा, द्वारे, सेत्रे, क्रांभ्या, आराक, आराज, व्याद का क्यानित ने प्रदेश स्वार्थित का स्वा सार्व्यालय प्रत्या का स्वार्थित केंद्र सार्व्या सार्व्यालय प्रत्या का स्वार्थित केंद्र सार्व्या सार्व्या त्या क्यान के का स्वार्थित के स्वार्थित केंद्र सार्व्या त्या के स्वार्थ के का स्वार्थ के सार्वे कि स्वा प्रदेश का स्वार्थ के का स्वार्थ का स्वार्थ का स्वार्थ सार्वेत का स्वार्थ के का स्वार्थ का स्वार्थ का सार्वे का स्वार्थ सार्वेत का स्वार्थ के का स्वार्थ का स्वार्थ का स्वार्थ का सार्वे का स्वार्थ सार्वेत का स्वार्थ के स्वार्थ का स्वार्थ का स्वार्थ का स्वार्थ सार्वेत का स्वार्थ के स्वार्थ का स्वार्थ का स्वार्थ का सार्वे का स्वार्थ सार्वेत का स्वार्थ के स्वार्थ का सार्वे का स्वार्थ का सार्थ

तत याचा नाद प्यापा. सदरची जाहीर नोटीस आमचे पक्षकाराने ल्या माहितीवरून व सांगितलेवरून त्यांचे ने आमचे मार्पत्त प्रसिद्धीस दिली असे.

अँड. रोहित राजकुमार छाविडया

कनिष्ठ लिपीक ण्णी न्यायालय, धुळे

ब्लॉक नं.आर/२,रूम नं.१, कुमारनगर, साक्री रोड,धुळे.

# तिषेव दिल्लया युदधाते कंगनायाः कंगलांच, इत्यात न आत्मारा पदर निक्वव्या आगसे आगितांनी बरेदी अल्पयात कंगमावीई जाई (फ हरखन ताई), तर्वांत्र वादद निकवला ही निर्वाज व हरातांत्रणीय आई, येतां राण्ड्रा पूर्ण क्रतीतां वासी नांद ध्यारों. वादस्वी नार्व्यांने सोक तालमे नांकहताने दिलेख्या माहितीक्लव व सागितलेकल खाये साली आसमे मार्कता प्रतिद्वाति दिती असे. युद्धे दि. 04/03/2022 अँड. रोहित राजकुमार छाविडया

**FINANCIAL EXPRESS** 



GNFC

FEDERAL BANK

Branch Name Loan Account Number

Louiswadi 17756100087061

Branch Name Loan Account Number

17756600000150

17756800027508

17756800028274

17756800027474

17756100089257

Louiswadi

Louiswadi

Louiswadi

Louiswadi

Louiswadi

Jay Dayani

DIN: 09663289

Director

CAJR PERFECT BANKING PARTNE

Gujarat Narmada Valley Fertilizers and Chemicals Limited (An ISO 9001, ISO 14001, ISO 45001 & ISO 50001 Certified Company) Regd. Office: P.O.Narmadanagar - 392015, Dist.: Bharuch (Gujarat), India CIN: L24110GJ1976PLC002903, Website: www.gnfc.in

Louiswadi Branch | Elevated Ground Floor, Mezzanine

Floor Sun Magnetica, Near LIC Service Road | Louiswadi,

Thane West | Mumbai - 400601 Phone: +91 22 25814418-19

Branch Name Loan Account Number

Louiswadi 17756100089265

Branch Name Loan Account Number

Branch Name | Loan Account Number

Branch Name Loan Account Number

Branch Name Loan Account Number

Branch Name Loan Account Number

17756800024034

17756800026534

17756800025221

17756800027136

17756800026013

Sd/

Email:muma@federalbank.co.in| Website:http://www.federalbank.co.ir

Louiswadi

Louiswadi

Louiswadi

Louiswadi

Louiswadi

PUBLIC NOTICE- GOLD AUCTION

Notice is hereby given to the public in general and the account holders that

e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned account/s will

be conducted by Federal Bank Ltd., on 15/03/2024 through online portal,

https://gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal or

contact the Bank at Thane Louiswadi for further information. In case e-

auction is not materialised for any reason on the date mentioned above, with

respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting

private sale of the items on any subsequent date/s without further notice.

### OPEN TENDER NOTICE FOR PROCUREMENT OF NATURAL GAS

SNFC invites otters from interested companies / traders (Bidders) for supply of natural gas to our Methanol plant located at Bharuch at firm & fix price for a period of about 8 months with tentative supply period from 1<sup>st</sup> April, 2024.

Interested parties are requested to refer our E-Tender notice placed on our website www.gnfc.in \_ Tenders \_ Tender Notice\_ Materials Management Department).

#### Notice is hereby given that the following share certificates have been AUTOMATIC BLOCK SIGNALING reported lost/misplaced and the company intends to issue duplicate SYSTEM WITH DUAL MSDAC AND certificates in lieu thereof in due course ALTERATION IN EXISTING EI/PI/RRI Any person who has a valid claim on the said shares should lodge such STATION IN THE SECTION OF claim with the company at it registered office within 15 days hereof JAKHAPURA-NERGUNDI, KHURDA Name of holder: Induben Shantanu Desai, Darshan Shantanu Desai ROAD - BHUSUNDPUR & & Shantanu Nanubhai Desai. BHUSUNDPUR-GOLANTHRA OVER Folio No.: 1000075 KHURDA ROAD DIVISION OF EAST No of shares: 300 COAST RAILWAY Certificate number: 57509-57510. 57511-57514 Particulars Distinctive number: 1082107-1082206, 2170223-2170422 Tender Closing 29.02.2024 11.03.2024 Face value:10/-Date, Time Place: Mumbai Sd/-**Bidding Start** Date: 2nd March 2024 Induben Shantanu Desai or details the intending tenderer(s) are advised o visit the website www.ireps.gov.in.

### PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Notice of Loss of Shares of Force Motors LTD.

Reg Off Force Motors LTD., Mumbai - Pune Road, Akurdi, Pune,

Maharashtra, 411035

Notice is hereby given that the following Share Certificates for 2000 Equity Shares of Rs.10/- (Rupees ten only) each with Folio No. 100477 of GOA CARBON LTD., having its registered office at Dempo House Campal, Panaji, Goa, 403001 registered in the name of INDUBEN SHANTANU DESAI, SHANTANU NANUBHAI DESAI & DARSHAN SHANTANU DESAI have been lost. DARSHAN SHANTANU DESAI has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days of the publication of this notice.

Company Name	Folio No.	No. of shares held	Security Certificate No.	Distinctive Nos. (From - To)
00	100.477	1,000	8005176 to 8005195	1423288 to 1424287
Goa Carbon Ltd.	100477	1,000	9007060 to 9007079	2868081 to 2869080



NITIRAJ ENGINEERS LIMITED CIN: L31909MH1999PLC119231 Regd. Office: 306 A, Babha Building Marg, Near Police Station, Mumbai -400011 | Website: www.nitiraj.net Email Id: investor@nitiraj.net | Tel.: +91-2562-239080

NOTICE

Members are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8th December, 2021 and 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof), the Company has, through National Security Depository Limited ("NSDL") has completed the dispatch of Postal Ballot Notice dated 29th February, 2024 ("Postal Ballot Notice") vide email on Friday, 1st March, 2024 to the members seeking their approval in respect of the Special Resolution mentioned in the said notice. In compliance with the MCA Circulars, the said Postal Ballot Notice is being sent only by electronic mode to those members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday, 23rd February, 2024 ("Cut-Off Date") received from the Depositories and whose e-mail address is registered with the Company/Depositories. Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-Off date will only be considered eligible for the purpose of e-voting. A person who becomes a member after the Cut-Off date should treat this Notice for information purpose only. Further, in compliance with the MCA Circulars, the Company has made necessary arrangements for the members to register their e-mail address. Members who have not registered their e-mail address are requested to register the same (i) with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form; and (ii) Contact with RTA, if the shares are held in physical form. The said notice will also be available on the Company's website at www.nitiraj.net. website of stock exchange i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Bigshare Services Pvt Ltd at https://ivote.bigshareonline.com Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The evoting facility is provided by NSDL. Some of the important details regarding the evoting are provided hereunder

#### EAST COAST RAILWAY **VR DAKSHIN PRIVATE LIMITED CORRIGENDUM NO. 1** (Formerly Sugam Vanijya Holdings Private Limited) Tender No. SNTPBBS-032024-JKPR-GTA Corporate Identity Number: U74899KA1987PTC070519 NAME OF WORK: PROVISION OF Registered Address: VR Bengaluru, Plot No. 11B, Sy No. 40/9, Dyvasandra Industrial Area Stage II, KR Puram Hobli Bengaluru -560 048, Karnataka. Website: www.vrdakshin.com; Tel +91 96634 67772

Existing

1530 Hrs.

Dy. Chief Signal & Telecom Engineer/Project

CORRIGENDUM

In connection to Form-B published on

25th February, 2024 in the matter of Chamber

CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED - In Liquidation

in accordance with the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016

Subject: Change of E-mail ID of

In modification to our earlier publication of

Form-B of Chamber Constructions Private

Limited (In Liquidation) dated 25th February, 2024. The email-id of the

Corporate Debtor has been changed from

liq.chamberconstruction@gmail.com to

All other Terms & Conditions will remain same.

For contact details, refer to publication dated

Regn. No.: IBBI/IPA-003/IP-N00040/2017-18/10316

Debashis Nanda (Liquidator)

lig.chamberconstructions@gmail.com

Vaishali, Ghaziabad, Uttar Pradesh.

dnanda.cma@gmail.com

Place : Mumbai

(Erstwhile, L&T Finance Ltd under The Scheme of Amalgamation by way of

Registered Office: L&T Finance Holdings Limited, Brindavan Building, Plot No. 177

Kalina, CST Road, Near Mercedes Showroom, Santacruz (East), Mumbai 400 098

merger by absorption with L&T Finance Holdings Ltd w.e.f. Dec 4<sup>th</sup> 2023)

Date : 29.02.2024

Address: CS-14, C Floor, Ansal Plaza Mail,

Email ID: liq.chamberconstructions@gmail.com

**L&T Finance Holdings Limited** 

CIN No.: L67120MH2008PLC181833

Branch office: Mumbai

liq.chamberconstructions@gmail.com.

PR-127/CG/23-24

Corporate Debtor

25th February, 2024.

Date : 02.03.2024

Place: New Delhi

Date & Time Date & Time

15.02.2024 26.02.2024

Modified

1530 Hrs.

Bhubaneswar

## Extracts of Unaudited Financial Results for the guarter ended on December 31, 2023

Sr. No	Particulars	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Preceding Quarter ended 30.09.2023 (Unaudited)	Corresponding Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Previous year ended 31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	601.29	600.86	548.98	2039.95
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax,	1000 (0)	1010.001	(000 50)	1000 000
2	Exceptional and/ or Extraordinary items)	(236.18)	(212.92)	(282.58)	(926.06
3	Net Profit/ (Loss) for the period before tax	1015.00	1000.001	(005.07)	1005 44
2	(after Exceptional and/ or Extraordinary items)	(245.86)	(220.06)	(285.97)	(935.11
4	Net Profit/ (Loss) for the period after tax	(245.00)	(000.00)	(285.07)	(02E 11
5	(after Exceptional and/ or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	(245.86)	(220.06)	(285.97)	(935.11)
2	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and				
	Other Comprehensive Income (after tax)	(245.86)	(220.06)	(285.97)	(934.14
6	Paid up Equity Share Capital	0.20	0.20	0.20	0.20
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(5,178.88)	(4,933.02)	(4,275.82)	(4,432.78
8	Securities Premium Account	1599.59	1599.59	1599.59	1599.5
9	Net worth	(5,178.68)	(4,932.82)	(4,275.62)	(4432.59
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	14800.71	14848.76	13366.16	13196.7
11	Debt Equity Ratio	(2.86)	(3.01)	(3.13)	(2.98
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	(2.00)	(0.01)	(0.10)	12.00
1	(for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	(11,230)	(10,052)	(13,063)	(42,714
	2. Diluted:	(11,230)	(10,052)	(13,063)	(42,714
13	Capital Redemption Reserve	1.1226			10.000
14	Debenture Redemption Reserve				
15	Debt Service Coverage Ratio	0.41	0.27	0.53	0.30
16	Interest Service Coverage Ratio	0.46	0.52	0.33	0.42

Place : T	hane	Authorised Officer
Date : 2	8.02.2024	For The Federal Bank Ltd.
ORIX Email:	(formerly known as OAI (A Subsidiary of ORIX Ar Regd. Office : Plot No. 94, Andheri-Kurla Road, Tel.: + 91 22 2859 5093 /	ANCIAL SERVICES INDIA LIMITED S Auto Financial Services Limited) uto Infrastructure Services Limited) Marol Co-operative Industrial Estate, Andheri (E), Mumbai - 400 059 6707 0100   Fax: +91 22 2852 8549 kindia.com   CIN: U74900MH2006PLC163937

### POSSESSION NOTICE [RULE 8(1) SECURITY INTEREST (ENFORECEMENT) RULES, 2002]

Whereas, the undersigned being the authorised officer of ORIX Leasing & Financial Services India Limited, under the Securitization And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by section 13(12) of the said act read with rule 9 of THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 issued a notice dated 18.12.2023 calling upon Thomas Piedad Fernandes, Pooja Thomas Fernandes, Dennis Placid Fernandes & Anita Fernandes as borrower/ co-borrowers/ mortgagers to repay the amount mentioned in the notice being Rs. 31,68,822.45/- (Rupees Thirty One Lac Sixty Eight Thousand Eight Hundred Twenty Two And Forty Five Paise Only) within 60 days of the receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till the date of payment/realization. The borrowers and co-borrowers despite being served with the said notice and having failed to repay the entire notice amount together with further interest and other charges. notice is hereby given to the borrowers and public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described here in under in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said act read with rule 9 of the said rules on 28.02.2024. 2. The borrowers and co-borrowers in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of notice of Rs. 31,68,822.45/- (Rupees Thirty One Lac Sixty Eight Thousand Eight Hundred Twenty Two And Forty Five Paise Only) together with further interest and other charges from the date of demand notice till the date of payment/ realization.



Commencement of e-voting period End of e-voting period		Monday, 4th March 2024 at 9:00 a.m. (IST)				
I	End of e-voting period	Monday, 4th March 2024 at 9:00 a.m. (IST) Tuesday, 2nd April 2024 (5:00 p.m. IST)				

The manner of the participation in casting votes through the remote e-voting facility is provided in the notice of the Postal ballot. The said notice also contains instructions with regard to login credentials for members, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their email addresses either with the Company or their DP.

In case shareholders/ investor have any queries regarding E-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and i-Vote e-Voting module available at https://ivote.bigshareonline.com, under download section or you can email us to ivote@bigshareonline.com or call us at: 1800 22 54 22.

	By order of the Board of Directors
DATE: 02 March 2024	DEEPIKA DALMIYA
PLACE: MUMBAI	COMPANY SECRETARY



### **BUSINESS OFFERS**

Share Market Convert Your Physiccal Share To Demat For IEPF Claim Contact 9892886221

0050235697-1

## PERSONAL

## CHANGE OF NAME

I MANISH BHAGIRATH BHINGARDIVE S/O BHAGIRATH KERU BHINGARDIVE R/O 4/51 Vijay Vatika Ghodbunder Road Thane-400615 Maharashtra have changed my name to MANISH BHAGIRATH NAGARKAR.

#### POSSESSION NOTICE [Rule-8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Holdings Limited (Erstwhile, L&T Housing Finance Ltd has been Merged with L&T Housing Finance Ltd. (under the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, merged with L&T Finance Limited w.e.f. 12th April, 2021 and Now L&T Finance Limited Merged with L&T Finance Holdings Limited (LTHFL) w.e.f. 4th December, 2023) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

Loan	Borrower/s/		Den	nand Notice	Date and Type of
Account Number	Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties	Date	Outstanding Amount (₹)	Possession Taken
	1. Myron Rodrigues 2. Sunita Rodrigues	All The Piece And Parcel Of The Property Address: Residential Unit Bearing No. B-1604a, Admeasuring 509 Sq.ft Carpet Area On 16th Floor Of Building Known As "Lodha Enchante" (b Wing) Of New Cuffe Parade Project On The Land Bearing C.S. No. 8 Of Salt Pan Village /division In Registration District Of Mumbai City At New Cuffe Parade, Wadala, Opp. Imax Dome, Wadala (East) Mumbai - 400 022, Along With One Car Parking Space.		Rs. 95,86,267.30/- As on 06-12-2024	28-02-2024 Physical Possession

would be subject to the charge of L&T Finance holdings Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

RBLBANK

Date: 02.03.2024 Place: Mumbai

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

ARM-II BRANCH, MUMBAI 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Ballard Estate,

Mumbai - 400 001. Tel.: 022-22651128 / 29. Email : cb6289@canarabank.com

SALE NOTICE E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with provision to Rule 8 (6) of the

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of

which has been taken by the Authorised Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 02.04.2024, for recovery of US Dollar

3,291,009.43 (US Dollar Three Million Two Hundred Ninety One Thousand

Nine And Cent Forty Three Only) equivalent to Rs. 24,88,66,133.00 (Rupees

Twenty Four Crore Eighty Eight Lakh Sixty Six Thousand One Hundred

Thirty Three Only exchange rate 1USD INR 75.62) as on 30.06.2020 and

further interest & other charges from 01.07.2020 onwards, due to Canara Bank

om M/s. YR General Trading HK Limited (Borrower) and M/s. Ayanna

Security Interest (Enforcement) Rules, 2002.

**Authorized Officer** For L&T FINANCE HOLDINGS LIMITED

L&T Finance

### DESCRIPTION OF THE PROPERTY

All That Piece And Parcel Of Office No. G-4 On The Ground Floor In G Wing Admeasuring 225 Sq. Ft. (carpet Area), In The Building Known As "Omkar Prarthana Co-operative Housing Society Limited", Situated At Andheri Sahar Road, Near D Mart Andheri (East), Mumbai - 400069, Constructed On Land Bearing Cts No. 31 (pt) To 35 (pt) Lying, Being And Situated At Village Andheri, And Bounded As : East : Sahar Road West: Railway Tacks, North : Laxmi Sra Chsl, South : Prarthana Star Chsl

Date: 28.02.2024	
Place: MUMBAI	Yours Faithfully,
Loan Account No: LN0000000016076	Authorised Officer
ORIX Leasing & Fina	ncial Services India Limited

### E-AUCTION SALE NOTICE (UNDER SARFAESI ACT, 2002)

**RBL BANK LIMITED** Registered Office: 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001

apno ka bank Branch Office at: RBL Bank Ltd. 9th Floor, Techniplex-I, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai-400062

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSET CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("SARFAESI ACT") READ WITH RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("RULES")

Sd/-

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower, Guarantor (s) and Mortgagor (s) that the below described immovable properties mortgaged/charged (collectively referred as "Property") to RBL Bank Ltd. ("Secured Creditor/Bank"), the Symbolic Possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank under section 13(4) & section 14 of the SARFAESI Act read with the Rules, as detailed hereunder, will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without Recourse Basis" on 20/03/2024, for recovery of the Bank's outstanding dues plus interest as detailed hereunder under Rules 8 and 9 of the Rules by inviting bids as per below eauction schedule:

### Brief Description of Parties, Outstanding dues and Property

			Amount as per Demand Notice	Inspection	Reserve Price	Date/ Time	Last Date for	Name of
S.	Name of the Borrower &	Details of Property(ies)	Date of Demand &	Date	EMD	of	Receipt of Bids along	Authorised Officer/
lo.	Guarantor (s)	& Mortgagor	Possession Notice under SARFAESI Act	and Time	Bid Increase Amount	E-Auction	with documents	Phone No./ Email Id
1 2 3 4	Car Craze Automorvel (Applicant) Peegasus Autotech (Co-Applicant) Devang Hemendra Shah (Co-Applicant & Mortgagor) Radhika Devang Shah (Co-Applicant & Mortgagor) Address of Correspondence 1) Ground floor 104 -21, Satikrupa shopping center, Garodia nagar,	Property No. 01 Owned by- Devang Hemendra Shah & Radhika Devang Shah Residential property bearing Flat No.02 on ground floor, admeasuring carpet area 525 sq.fts. Along with garage carpet area 180 sq.fts. in the building known as "Neelkanth Kiran CHSL., on CTS No. 195, Plot no.55, situated at Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai 400077. Towards East Neelkanth Sagar building Towards South Internal Road, Towards West Neelkanth Prakash building, Towards North Devang building/Barrister Nath Pai Road.	3,46,70,392.43/- [Rupees Three Crore Forty-Six	11/03/2024 between 11:00 a.m. to 12:00 p.m.	Property No. 01 Reserve price: 1,40,00,000.00 (Rupees One Crore Forty Lakhs Only) Property No. 02 Reserve price: 1,30,00,000.00 (Rupees One Crore Thirty	20/03/2024 Between 02:00 PM. To 03:00 PM.	On or Before 19/03/2024 upto 5:00	Samir Bhagat/ 9833628887/ Samir.Bhagat@rblbank.com
		Property No. 02 Owned by- Devang Hemendra Shah & Radhika Devang Shah Residential property bearing Flat No.03 on ground floor, admeasuring carpet area 515 sq.fts. in the building	Demand notice dated 03/03/2023	2	Lakhs Only) EMD: 10% of Reserve Price	2262462943 593662		)28887/ nk.com
	Devang Building, Ghatkopar (East), Mumbai 400077.	known as "Neelkanth Kiran CHSL., on CTS. No. 195, Plot No.55, situated at Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai 400077. Towards East Neelkanth Sagar building Towards South Internal Road, Towards West Neelkanth Prakash building, Towards North Devang building/ Barrister Nath Pai Road.	Date of Symbolic Possession Notice- 25/05/2023		Bid Increase amount: 50,000.00 (Rupees Fifty Thousand Only)			
(e 1) (2) (3) (4) (5) (6) (7)	https://www.bankeauctions.com & It shall be the responsibility of the bidd The interested bidders shall submit the registering name with https://www.b Savarkar Flyover, Goregaon (West) M Interested bidders may avail suppor 09594597555, e-mail-Id: hareesh.go email: Samir.Bhagat@rblbank.com The Authorised Officer of the Bank re his decision in this regard shall be final The asset shall not be sold below rese	serves the right to accept or reject any or all bids, &/ or to p I and binding.	nitting their bids and and specification befo :://www.bankeaucti EMD shall be payab Ltd Contact No: 729 ty, they may contact postpone/cancel the	taking part in re submitting ions.com (th ole through D 91981124/25 Mr. Samir B	e-auction. the bid. e user ID & Passw D at RBL Bank Lte /26. Contact Pers hagat, Authorise	ord can be o d. 9th Floor, on Mr. Hare od Officer (N	obtained free Techniplex- eesh Gowda Mob. No. 98	e of cost by I, Off Veer a Mob No: 33628887
(8)	Time and manner of payment:	of EMD of the sale amount on acceptance of the offer by the		lay of accepta	ance of offer or not	later than ne	ext working a	lav.

0040717468-1

### "IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.



SI. No.	Description of the Property	Reserve Price	Earnest Money Deposit
1	Land & Building of Bungalow No. 4 situated at Survey No. 18, Hissa No. 1 to 5, Survey No. 23, Hissa No. 1 to 5, Survey No. 24, Hissa No. 1 to 5, Plot No. 62,63 & 64, sector no E "Misty Hill" Gold Valley, Near Hotel Greenland Delsol, Village- Tungarli, Tal. Maval, Dist. Pune, Maharashtra admeasuring 7,946.45 sq. ft.	Rs. 2,39,00,000.00	Rs. 23,90,000.00
2	Land & Building of Bungalow No. 7 situated at Survey No. 18, Hissa No. 1 to 5, Survey No. 23, Hissa No. 1 to 5, Survey No. 24, Hissa No. 1 to 5, Plot No. 62,63 & 64, Sector No. E "Misty Hill" Gold Valley, Near Hotel Greenland Delsol, Village-Tungarli, Tal. Maval, Dist. Pune, Maharashtra admeasuring 10,090.00 sq. ft.	Rs. 3,02,00,000.00	Rs. 30,20,000.00
3	Land & Building of Bungalow No. 9 situated at Survey No. 18, Hissa No 1 to 5. Survey No. 23, Hissa No. 1 to 5, Survey No. 24, Hissa No. 1 to 5, Plot No. 62,63 & 64, Sector No. E "Misty Hill" Gold Valley, Near Hotel Greenland Delsol, Village-Tungarli, Tal. Maval, Dist. Pune, Maharashtra. admeasuring 9,003.00 sq. ft.	Rs. 2,70,00,000.00	Rs. 27,00,000.00
5.00 Deta befo dep Date Auth For Vr. Ph. Offic Diffic Udy Han Co	Earnest Money Deposit shall be deposited p.m. ails of EMD and other documents to be sub- ore 30.03.2024 upto 5.00 pm. Date up osited with Bank is 30.03.2024 upto 5.00 pm a of inspection of properties is 26.03.202 horized Officer. detailed terms and conditions of the sale, p vided in Canara Bank's website (www.can Paritosh Kumar, Chief Manager, Canara B No. 022 22651128 / 29 / Mob. No. 88283 cer, (Mob No.: 8825313343) E-mail id : cb6 e hours on any working day or the service p og Vihar, Phase - 2, Gulf Petrochem Buildi yana. Pin-122015,Contact Person Mr. Bhavik ntact No.+911244302020/21/22/23/24, st arashtra@c1india.com.	mitted to service to which docur n. 4 with prior app lease refer the li arabank.com) of Bank, ARM II Br 528297) or Mr. K 5289@canaraba provider M/s. C1 ng, Building No. Pandya, Mob. N	provider on c ments can b pointment wit nk "E-Auction or may contac anch, Mumba undan Kuma nk.com durin India Pvt. Ltd 301, Gurgaor o. 886668293
1984	2:01.03.2024	A	orised Office

(a) Payment of 25% inclusive of 10% of EMD of the sale amount on acceptance of the offer by the Bank on the same day of acceptance of offer or not later than next working day. (b) Balance within 15 days of the confirmation of sale by the Bank.

(c) In case of default of payment, all amounts paid shall be forfeited, as per provisions of the SARFAESI Act, 2002 and SARFAESI Rules, as case may be.

The above sale shall be subject to the final approval of Bank.

(10) Interested parties are requested to verify/confirm the statutory and other dues like Sales/Property tax, Electricity dues, and society dues, from the respective departments/offices. The Bank does not undertake any responsibility of payment of above dues.

(11) The particulars in respect of the Secured Assets specified herein above have been stated to the information of the undersigned who however shall not be responsible for any error, misstatement of omission in the said particulars. The prospective purchasers, tenders are therefore requested to check and confirm in their own interest these particulars and other details in respect of the Secured Assets before submitting tenders.

(12) Sale is strictly subject to the terms and conditions incorporated in this advertisement and in the prescribed tender form.

(13) The bidders / tenderers / offerers shall improve their further offers in multiples of Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only).

(14) The successful bidder/offerer shall bear all stamp duty, registration fees, and incidental expenses for getting sale certificate registered as applicable as per law.

(15) The Authorised Officer has the absolute right to accept or reject the bid or adjourn / postpone / cancel the tender without assigning any reason thereof and also to modify any terms and conditions of this sale without any prior notice.

### STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT

The Borrower, Guarantor(s) and Mortgagor(s) are hereby notified to pay the aforementioned sum along with further interest thereon plus penal and other interest and amounts as per the Transaction Documents before the date of E-Auction failing which, the Property will be auctioned/ sold to recover the outstanding dues.

Date : : 02/03/2024 Place: Mumbai

Authorised Officer **RBL Bank Ltd.**